

August 03, 2023

The National Stock Exchange of India Limited **Exchange Plaza** Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 (SYMBOL: THYROCARE)

BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Mumbai- 400 001 (SCRIP CODE 539871)

Dear Sirs/Madam,

Sub: Newspaper Advertisement - Disclosure under Regulation 30 and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to the provisions of Regulation 30 and 47 of the SEBI Listing Regulations, we are enclosing the copies of newspaper advertisements of Unaudited financial results for the quarter ended June 30, 2023, in the prescribed format, published in Free Press Journal (English) and NavShakti (Marathi).

The above advertisement is also available on the website of the Company thyrocare/Investor relations

This is for your information and records.

Yours Faithfully, For Thyrocare Technologies Limited,

Ramjee Dorai **Company Secretary and Compliance Officer**

TENDER NOTICE

Tenders are invited for Supply of 33 KV/11 KV, 5 MVA & 10 MVA Power Transformers through e-tendering process with Estimated Cost of Rs. 27435 Lakh against MSEDCL advertised Tender on website vide No. MMD/T-HTM1 05/0823 due for submission on dtd. 22/08/2023

For details please visit website: https://etender.mahadiscom.in/eatApp/

HO PR 314/2023

Chief Engineer [MMD]

) IDBI BANK

IDBI Bank Ltd., Dosti Pinnacle, GF, Plot No. E-7, Road No. 22 Wagle Industrial Estate, MIDC, Thane (W), Thane Pin:400604 POSSESSION NOTICE

Whereas [Under Rule 8(1) of Security Interest (Enforcement) Rules, 2002 he undersigned being the authorized officer of the IDBI Bank Ltd, IDBI Tower, WTC Complex Cuffe Parade, Colaba, Mumbai - 400005, under the Securitization and Reconstruction Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act No. 54 of/2002) and interest Act, 2002 (Act No. 54 of/2002) and its exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 05/03/2022 Calling upon th artner(s)/Borrower(s)/Guarantor(s) - 1) M/s Shakti Motors 2) Shakti Motors Automotive Pv Ltd., 3) Shree Arun Shankarlal Bhanushali, 4) Smt. Chaya Arun Bhanushali (Collectivel referred as "Borrower") to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,11,22,84 Rupees Ten Crore Eleven Lakh Twenty Two Thousand Eight Hundred Forty Two Only) withi 0 days from the date of receipt of the said notice with future interest and incidental charges

he borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower / Guaranto and the public in general that the undersigned has taken **Possession** of the property describes hereinbelow in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. The borrower/quarantor in particula nd the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings property will be subject to the charge of the IDBI Bank Ltd, for an amount of Rs. 10,11,22,842 (Rupees Ten Crore Eleven Lakh Twenty Two Thousand Eight Hundred Forty Two Only) plus

nterest and incidental expenses incurred by bank. The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respe ftime available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property Immovable Property:- Unit No. 4, Ground Floor, First Floor & 2nd Floor, Plot No. 09 And 10 Banking Complex II, Commercial CHS Ltd, Sector 19A, Nr Dhanabandar Gate No. 2, Vashi Navi Mumbai, 400705

Place: Navi Mumbai Date: 28-07-2023

Authorised Officer, IDBI Bank Ltd.

General public is hereby informed that due to certain unavoidable circumstances, the Public auction (of pledged ornaments-NPA accounts) by our client M/s. Muthoot Finance Ltd. Scheduled for 03rd August 2023 stands postponed and re-scheduled for 09th Septembe 2023. The place and time of Public Auction shall remain the same, as already notified to the oncerned Borrowers. In case of any clarification, the interested persons may contact the

concerned Branch office of our client. Note: There shall not be any change in the auction schedule of spurious/low quality

PUBLIC NOTICE

Kohli & Sobti Advocates, A 59A, First Floor, Lajpat Nagar-II, New Delhi - 110024 Note: Customers can release their pledged ornaments before the scheduled auction date gainst payment of dues of our client. Customer can also contact Email ID: recoverynorth@muthootgroup.com or Call at 7834886464, 7994452461.

Retail Asset Small and Medium Enterprises City Credit Centre (RASMECCC) Sharda Terraces, Ground Floor, Plot No. 65, Sector-11, CBD lapur, Navi Mumbai - 400 614 Phone: 022- 27576481 POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] For Immovable Property

Whereas; The undersigned being the Authorised Officer of State Bank of India, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Ac 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Securit Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 93.05.2023 calling upon the corrowers to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice. The Borrowers/Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers/Guarantors and the public in general that the undersigned has taken <u>Symbolic</u> Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him und

ection 13 (4) of the said Act read with the Rule 8 of the said Rule of the Securitisa Enforcement) Rules, 2002, on this 02nd day of August of the year 2023. he Borrowers/Guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to dea

with the property and any dealing with the property will be subject to the charge of State Bank o India for the amount and interest thereon.

The Borrowers attention is invited to provisions of Section 13(8) of the Act, in respect of time

available, to redeem the secur	eu asseis.	
Name of Borrowers	Description of Property Mortgaged	Outstanding Amount
Mrs.Jyoti Prabhat Pathak &	Flat No. 602, 6th Floor, A-Wing,	Rs. 69,57,719/- with
Mr. Prabhat Pathak (Loan	"Poonam Square", Mira Road	further interest,
A/c. 41242768255)	(East), New Survey No. 152, Village	expenses & other
	Navghar, Tal Thane-401107	charges etc. thereon.
Date:- 03.08.2023		Authorised Officer
Place · Panyol		State Bank of India

(236.13) (57.26) 218.72

224.00

(0.42)

Regd. Office: Regd. Office: Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC, Bhamboli, Khed, Pune, Maharashtra -410501

मराढी मनाचा



www.navshakti.co.in

PUBLIC NOTICE

This is to inform the general public hat Bank of Baroda, Belapur Branch ccepted the undermentioned propert tanding in the name of Mr. Hemann Pampanna Pawli residing at Navi Mumbai, Maharashtra as a security for loan credit facility requested by one of s customers M/s. R. R. Construction

n case anyone has got any right/title nterest/claims over the undermentione roperty, they are advised to approac he bank within 10 days along with necessary proof to substantiate the laim.

no response is received within 07 days it is presumed that the property is free of any charge / claim/ encumbrances and bank shall proceed with the mortgage

Details of property

urvey No 35, Hissa no 9B adm -62-0R out of area 0-59-5 HR Village-Mahad, Tal and Dist- Raigad, Birwad Gram Panchayat, Maharashtra. within the Registration and sub-Registration urisdiction of Mahad Maharashtra

Bank of Baroda RUPALI V PAWAF ADVOCATE 9820251254 Belapur Branch Chief Manager

PUBLIC NOTICE

THIS NOTICE IS HEREBY given that my client ntends to enter into a transaction o ourchase of the property more particularly mentioned in the schedule writter hereunder, with Mrs. Asha Rashmin Shah & Mr. Vishal Rashmin Shah.

Mr. Vishal Rasmmin Shan.

All persons having any claim, right, title or interest in respect of the scheduled property of any nature whatsoever including by way of sale, transfer, exchange, assignment, mortgage, charge, gift, trust, maintenance, inheritance, claim, possession, let, lease, sub-lease, share, tenancy, lien, license, sub-lease, share, tenancy, lien, license, sub-lease, Shafe, tellaflicy, Hell, litelate, easement, demise, bequest, encumbrance, covenant or beneficial right/interest under any trust, right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree, order or award passed by any Court or Authority or otherwise claiming howspower are berehv therwise claiming howsoever are hereb equested to make the same known i vriting alongwith supporting documents t writing alongwith supporting documents to the undersigned having his Office No 17, Third Floor, Hillife Mall, Phiroz shah Mehta Road, Near Railway Station, Santacruz west, Mumbai 400054. within a period of 14 (fourteen) days from the date of publication hereof, falling which, the claim of such person/s will be deemed to have been waived and/or abandoned. vaived and/or abandoned.

THE SCHEDULE HERE IN ABOVE REFERRED TO: (Description of the Property)

Apartment No.506, 5thfloor, area admeasuring 107.77 sq. meters built-up, Tower-A, in the building known as "Ashok Towers", situated on all that pieces and parcels of land bearing Cadastral Surve Nos.107 & 63/74, of Parel Sewari Division he Registration District and Sub-District o Mumbai City and Mumbai Suburban

Date: 03 August 2023

Ashish Mehta (Advo 9869037890/7020655199

Notice is hereby given to the public

PUBLIC NOTICE

at large that my clients intends to purchase the Flat as more particularly described in the Schedule hereunder written on. Any person/s having any claim against in to or upon the said Flat or any part thereof by way of sale inheritance, agreement, contract mortgage, easement, gift, lease lien, charge, trust, right of residence maintenance or otherwise howsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at my office at A-2, Ground Floor Paramanand Building 5th Road, Khar (West), Mumba 400 052, within 14 days from the date hereof failing which the transaction will be concluded without reference to such claim and the claim and/or objection, if any, shall be considered as waived or abandoned.

THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFERRED TO

ALL THAT FLAT 201, 2nd floor, in the building known as Khar Mahesh Premises, (Belonging to Khar Mahesh Co-operative Premises Society Limited) admeasuring 505 sq.f (Built up area), lying being and situated at Plot bearing No. 760, CTS No. F-767 5th Road Khar (West), Mumbai 400052 at Revenue Village-Bandra, within Registration District and Sub-District Bandra Taluka- Andheri, H-West Bandra together with the right title and interest in respect of 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing Distinctive Nos. 31 to 35 (both inclusive) under Share Certificate No. 7 issued in respect of the said flat. Mumbai dated this 3rd day of August, 2023 Nitesh R. Mishra

Advocate A-2, Ground Floor, Paramanand Building, 5th Road, Khar (West), Mumbai 400 052.

SIMMONDS MARSHALL LIMITED

(59.76) 218.96

224.00

1.26

224.00

(0.44)

(Rs. In Lakhs)										
		Stand	alone		Consolidated					
PARTICULARS	Qı	uarter End	ed	Year Ended	Qua	rter Ended	1	Year Ended		
FANTIGULANS	30th June 2023	31st Mar 2023	30th June 2022	31st Mar 2023	30th June 2023	31st Mar 2023	30th June 2022	31st Mar 2023		
1 Total Revenue 2 Net Profit /(Loss) for the period	4342.39 4.29	4,360.65 141.10	4,338.97 (60.48)	17,286.19 (275.51)	4717.06 6.41	4,699.44 148.31	4,716.87 (60.78)	18,763.58 (268.36)		
before exceptional items and tax 3 Exceptional items 4 Net Profit /(Loss) for the period after exceptional items and tax	53.23 (48.94)	- 141.10	(60.48)	(275.51)	53.23 (46.44)	- 140.86	(59.16)	(270.74)		

75.38)

224.00

224.00

(2.46)

(0.54)The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on 02nd August, 2023.

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarterly financial results is available on the stock exchange website (www.bseindia.com) and on Company's websit (www.simmondsmarshall.com)

For and on behalf of the Board of Director Managing Directo DIN: 00085754

Corresponding

224.00

(74.06)

224.00

(231.36

224.00

PLACE: MUMBAI DATE: 2nd August, 2023

Total Comprehensive Income

Earnings Per Share (of Rs. 2/- each

Equity Share Capital

Basic & Diluted (in Rs.)

after tax

KAYCEE INDUSTRIES LIMITED

CIN NO: L70102MH1942PLC006482 Regd. Off.: Old kamani chambers, 32-Ramjibhai kamani marg, Ballard Estate, Mumbai-400001 ries.com Email id: cs@kayceeindustries.com Tel No.: 022 22613521 Fax No.: 22613521 EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30,2023 (₹ in Lakh:

Sr.			Quarter Ende	d	Year ended
	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	1,146.43	1,139.18	1,022.90	4,234.18
2	Net Profit / (Loss) for the period				
	(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	125.90	122.74	113.85	477.54
3	Net Profit / (Loss) for the period before tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	125.90	122.74	113.85	479.05
4	Net Profit / (Loss) for the period after tax				
	(after Exceptional and/or Extraordinary items)	86.91	89.12	85.90	349.44
5	Total Comprehensive Income for the period				
	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)				
	and Other Comprehensive Income (after tax)]	-	2.55	-	2.55
6	Equity Share Capital	63.47	63.47	63.47	63.47
7	Reserves (excluding Revaluation Reserve)as shown in the				
	Balance Sheet of the previous year	2,001.03	1,914.12	1,679.77	1,914.12
8	Earnings Per Share (of Rs. 100 /- each)				
	(for continuing and discontinued operations) -				
	1. Basic:	136.93	140.41	135.34	550.56
	2. Diluted:	136.93	140.41	135.34	550.56

The above statement of standalone financial results were reviewed and recommended by the Audit Committee of the Board of

 $2nd \, August, 2023 \, and \, subsequently \, approved \, by \, the \, Board \, of \, Directors \, at \, their \, meeting \, held \, on \, 2nd \, August \, 2023.$ The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity. (www.bseindia.co

FOR KAYCEE INDUSTRIES LIMITED Place: Mumbai JITENDRA VAKHARIA Date: August 2, 2023 DIRECTOR - DIN NO.00047777

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005 STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 30 JUNE 2023

S. No.	Particulars	3 months ended	Corresponding 3 months ended in the previous year	Previous year ended
		30/06/2023	30/06/2022	31/03/2023
			ıdited)	(Audited)
		INR in lakhs	INR in lakhs	INR in lakhs
1	Total Income from operations	24,376.24	27,281.36	58,028.58
2	Net (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	(1,130.00)	2,039.86	(1,246.72)
3	Net (Loss) for the period before tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(1,130.00)	2,039.86	(1,246.72)
4	Net (Loss) for the period after tax (after			
	Exceptional and/or Extraordinary items)	(1,130.00)	2,039.86	(1,246.72)
5	Total Comprehensive Income for the period			
	[Comprising (Loss) for the period (after tax)			
	and Other Comprehensive Income (after tax)]	(1,117.30)	2,049.32	(1,195.91)
6	Paid-up equity share capital			
	(Face Value of the equity share INR 10 each)	10.31	10.31	10.31
7	Reserves (excluding Revaluation Reserves)	(35,324.95)	(30,962.42)	(34,207.65)
8	Securities Premium Account	-	-	-
9	Net worth	(35,314.64)	(30,952.11)	(34,197.34)
10	Paid up debt capital / Outstanding debt	1,09,113.31	1,18,809.55	1,06,700.27
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-
12	Debt Equity ratio	(3.15)	(4.00)	(3.22)
13	Earnings per share			
	(Face value of INR 10/- each)			
	(a) Basic (INR)	(1,096.11)	1,978.68	(1,209.33)
	(b) Diluted (INR)	(1,096.11)	473.53	(1,209.33)
14	Capital Redemption Reserve	-	-	-
15	Debenture Redemption Reserve	-	-	-
16	Debt Service Coverage ratio	(0.12)	0.43	0.10
17	Interest Service Coverage ratio	(0.18)	0.86.	0.20
18	Current ratio	1.24	1.35	1.25
19	Long Term Debt to Working Capital	1.64	1.49	1.63
20	Bad debts to Account receivable ratio	-	-	-
21	Current liability ratio	0.72	0.66	0.71
22	Total debts to total assets	0.31	0.42	0.32
23	Debtors turnover	312.56	166.01	366.11
24	Inventory turnover	0.08	0.09	0.18
25	Operating margin %	(1.18)	11.95	6.44
26	Net profit margin %	(4.58)	7.44	(2.12)
Not	tes:			

Place: Mumbai

Date: 1 August 2023

- a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also available on the Company's website viz. www.joyvillehomes.com.
- b) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and can be accessed on www.bseindia.com

For and on behalf of the Board of Directors of Joyville Shapoorji Housing Private Limited CIN: U70109MH2007PTC166942

> Managing Director DIN: 08028238

Sriram Mahadevan

कार्यालय, नगर पालिक निगम उज्जैन

स्थापना/2023/991

ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रण सूचना

उज्जैन, दिनांक : 31.07.2023

नगर पालिक निगम उज्जैन के विभिन्न विभागों में समय-समय पर आवश्यकतानुसार विभिन्न श्रेणी के मेन पॉवर उपलब्ध कराये जाने हेतु ऑउटसोर्स एजेन्सी का चयन करने के लिए ऑनलाईन (Online) निविदा आमंत्रित की जाती है। विस्तृत सूचना, निविदा डाक्यूमेन्ट एवं अन्य जानकारी वेबसाईट <u>www.mptenders.gov.in</u> पर देखी जा सकती है। निविदा में किसी भी प्रकार का संशोधन समाचार पत्रों में प्रकाशित नहीं किया जायेगा, केवल ऑनलाईन संशोधन जारी किया जायेगा।

页.	ई-निविदा क्र.	कार्य का विवरण	लागत	अमानत राशि	निविदा प्रपत्र मूल्य
1	2023_UAD_ 295068_1	स्वास्थ्य विभाग में समय-समय पर आवश्यकतानुसार सफाई मित्र मेन पॉवर (श्रमिक) उपलब्ध कराये जाने हेतु।	30.00 करोड़	15.00 লাख	50,000/-
2	2023_UAD_ 295091_1	विभिन्न विभाग (स्वास्थ्य विभाग को छोड़कर) में समय–समय पर आवश्यकतानुसार विभिन्न श्रेणी के मेन पॉवर उपलब्ध कराये जाने हेतु	30.00 करोड़	15.00 লান্ড	50,000/-

अपर आयुक्त नगर पालिक निगम, उज्जैन

PRATAAP SNACKS LIMITED

Registered and Corporate Office: Khasra No. 378/2, Nemawar Road, Near Makrand House, Indore, Madhya Pradesh, 452020, India Tel: (91 731) 243 9999, Fax: (91 731) 243 7605, CIN: L15311MP2009PLC021746, Website: www.yellowdiamond.in E-mail: complianceofficer@yellowdiamond.in

EXTRACT OF UNAUDITED IND AS FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2023

			(INK in takhs e	except as stated)
	Q	UARTER ENDED)	YEAR ENDED
PARTICULARS	30.06.2023 Unaudited	31.03.2023 Audited (Refer Note 3)	30.06.2022 Unaudited	31.03.2023 Audited
Total revenue from operations	38,782.16	38,662.28	38,257.12	1,65,293.22
Net profit for the period (before Tax, exceptional and/or extraordinary items)	1,796.96	362.86	(1,573.57)	151.28
Net profit for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	1,701.05	362.86	(1,573.57)	151.28
Net profit for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	1,342.47	2,160.94	(995.73)	2,031.18
Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	1,346.26	2,169.39	(979.56)	2,079.15
Paid-up equity share capital - Face value INR 5 each	1,192.97	1,172.65	1,172.65	1,172.65
Other equity (as shown in the audited balance sheet of the previous year)				66,450.66
Earnings per share of INR 5 each (Not Annualised)				
Basic - INR	5.63	9.06	(4.25)	8.51
Diluted - INR	5.63	9.06	(4.25)	8.51
No.	•			

- 1. The above Ind AS financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 2 August 2023
- 2 The Company has determined 'Snacks Food' as the only reportable segment as evaluated by the chief operating decision maker for allocation of resources and for assessing performance. There are no other reportable segments as per Ind AS 108 'Operating Segment'. Accordingly, no separate segment a information has been provided
- 3 The figures for quarter ended 31 March 2023 are balancing figures between audited figures in respect of full financial year ended 31 March 2023 and the unaudited published year-to-date figures upto 31 December 2022 which were subjected to limited review.
- 4 The above is an extract of the detailed format of Unaudited Ind AS Financial Results for the quarter ended 30 June 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Ind AS Financial Results for the quarter ended 30 June 2023 are available on the websites of the Stock Exchange(s) (www.nseindia.com and www.bseindia.com) and on the Company's website (www.yellowdiamond.in). For Prataap Snacks Limited

Place: Indore **Amit Kumat** Managing Director and Chief Executive Officer Date: 02nd August, 2023



THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

Tests you can trust

CIN: L85110MH2000PLC123882 Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703

Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703

Phone: 022- 2762 2762 Fax: 022- 2768 2409 | www.thyrocare.com | Email: investor relations@thyrocare.com

Extract of Unaudited Consolidated / Standalone Financial Results for the Quarter ended 30 June, 2023

(₹ in Crores)

		Consolidated				Standalone			
Sr. No.	PARTICULARS	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)		Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)		Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.202 (Audited)
1	Total Income from Operations	134.89	135.88	127.79	526.67	123.61	124.82	119.24	486.46
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and	24.78	16.92	27.75	87.41	24.27	14.82	26.56	81.07
	Extraordinary items, share of profit/(loss) of associate)								
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and	24.90	17.24	28.01	88.59	24.27	14.82	26.56	81.07
	Extraordinary items, share of profit/(loss) of associate)								
4	Net Profit for the period after tax	17.25	12.49	21.73	64.36	16.73	9.93	20.12	56.97
5	Total Comprehensive Income for the period	17.40	13.71	21.94	65.89	16.89	11.15	20.33	58.51
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.93	52.93	52.90	52.93	52.93	52.93	52.90	52.93
7	Other Equity				481.37				468.11
8	Basic and Diluted Earnings Per Share								
	(of ₹ 10/- each) (not annualised)								
а	Basic:	3.26	2.36	4.11	12.16	3.16	1.88	3.81	10.77
b	Diluted :	3.25	2.36	4.10	12.14	3.16	1.88	3.80	10.75

- 1) The above financial results of the Company were reviewed and recommended by the audit committee on 1st August 2023 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 1st August 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of Consolidated /Standalone Financial Results for the Quarter ended 30th, June 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated/Standalone Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com. The same is also available on the company's website viz. www.thyrocare.com

By Order of the Board

For Thyrocare Technologies Limited

Place: Mumbai Date: 1st August, 2023

Rahul Guha **Managing Director and CEO**

Din: 09588432

RAVINDRA ENERGY LIMITED

Regd. Office: BC 105, Havelock Road, Camp, Belgaum-590001, Karnataka, India

Tel. No: +91-831-2443225/226/227 | Fax No: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

(₹ in Million, except per share data)

		STANDALONE				CONSOLIDATED			
Sr.	Particulars	G	uarter ende	d	Year ended	Quarter ended Year			Year ended
No.	raiticulais	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	202.13	225.20	24.60	282.22	577.79	1,139.47	2,318.18	2,526.33
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	39.32	(83.83)	9.62	40.44	63.56	107.87	15.22	218.24
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	39.32	(83.83)	9.62	40.44	63.56	107.87	15.22	218.24
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	39.58	(83.58)	10.29	42.22	34.50	87.05	12.69	166.98
5	Total Comprehensive Income for the period (Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	39.58	(84.07)	10.29	41.74	34.50	86.57	12.69	166.50
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,376.80	1,376.80	1,344.80	1,376.80	1,376.80	1,376.80	1,344.80	1,376.80
7	Other Equity	-	-	-	(256.62)	-	-	-	373.94
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.29	(0.62)	0.08	0.31	0.26	0.65	0.10	1.24
	(ii) Diluted	0.29	(0.62)	0.08	0.31	0.26	0.65	0.10	1.24

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchanges websites (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

> For Ravindra Energy Limited Sd/-

Place: Mumbai Date: 2nd August 2023

Executive Chairperson

UNITED INTERACTIVE LIMITED

CIN No.: L72900MH1983PLC030920 Website: www.unitedinteractive.in. Ph: 022-22013736 Regd. Office: 602, Maker Bhavan III, 21, New Marine Lines, Mumbai-400 020 NOTICE

Pursuant to reg. 29 read with reg. 47 of SEBI (listing obligations and disclosure requirements) regulation, 2015 Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on August 10, 2023, inter alia to consider and approve the Unaudited Financial Results of the company for the Quarter ended June 30,

The intimation is also available on the website of the company at www.unitedinteractive.in and on the stock exchange website at www.bseindia.com

Place: Mumbai Date: 02/08/2023

PARTICULARS

2 Net Profit /(Loss) for the period

hefore exceptional items and tax

1 Net Profit /(Loss) for the period

after exceptional items and tax

Total Comprehensive Income

7 Earnings Per Share (of Rs. 2/- eacl

(www.simmondsmarshall.com)

Total Revenue

3 Exceptional items

Equity Share Capital

Basic & Diluted (in Rs.)

on 02nd August, 2023.

PLACE: MUMBAI

No

2

DATE: 2nd August, 2023

after tax

Company Secretary

For United Interactive Limited

Year Ended

31st

17,286.19

(275.51)

(275.51)

(236.13)

224.00

(2.46)

6.41

53.23

(57.26)

(0.42)

(46.44) 140.86

224.00 224.00

SIMMONDS MARSHALL LIMITED

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

30th

(60.48)

(60.48)

75.38)

224.00

(0.54)

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held

The above is an extract of the detailed format of the Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format for the quarterly financial results is available on the stock exchange website (www.bseindia.com) and on Company's website

JOYVILLE SHAPOORJI HOUSING PRIVATE LIMITED

CIN: U70109MH2007PTC166942 | Website: www.joyvillehomes.com

Registered Office: SP Centre, 41/44, Minoo Desai Marg, Colaba, Mumbai – 400005

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE THREE MONTHS ENDED 30 JUNE 2023

Standalone

June 2023|Mar 2023|June 2022|Mar 2023

4,360.65 4,338.97

Quarter Ended

141.10

141.10

218.96

224.00

1.26

4342.39

4.29

(48.94)

(59.76)

224.00

(0.44)

Particulars

1 Total Income from operations

Paid-up equity share capital

8 Securities Premium Account

9 Net worth

12 Debt Equity ratio

13 Earnings per share

(a) Basic (INR)

(b) Diluted (INR)

18 Current ratio

21 Current liability ratio

23 Debtors turnover

24 Inventory turnover

25 Operating margin %

26 Net profit margin

Notes

Place: Mumbai

Date: 1 August 2023

22 Total debts to total assets

Net (Loss) for the period (before Tax.

3 Net (Loss) for the period before tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

Exceptional and/or Extraordinary items)

Net (Loss) for the period after tax (after

Exceptional and/or Extraordinary items)

5 Total Comprehensive Income for the period

[Comprising (Loss) for the period (after tax)

and Other Comprehensive Income (after tax)]

(Face Value of the equity share INR 10 each)

7 Reserves (excluding Revaluation Reserves)

10 Paid up debt capital / Outstanding debt

(Face value of INR 10/- each)

14 Capital Redemption Reserve

15 Debenture Redemption Reserve 16 Debt Service Coverage ratio

17 Interest Service Coverage ratio

19 Long Term Debt to Working Capital

20 Bad debts to Account receivable ratio

11 Outstanding Redeemable Preference Shares

Regd. Office: Regd. Office: Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC, Bhamboli, Khed, Pune, Maharashtra -410501

Deepak Dubey want to purchase the Flat no B/312, Third Floor, Siddhi Ganesh SRA, Co. Op. Hsg. Jawahar Nagar, Road no. 4, S.V. Road, Goregaon (W), Mumbai-400104., bearing Reg. No.MUM/SRA/HSG/TC/11040/2006 Dt. 14/02/2006, having CTS no. 697, 697/9 to 73 Jawahar Nagar, Goregaon (W), Mumbai-400104 from Mrs. Radhabai Shyam Deshmukh. If any claim in any manner whatsoever otherwise howsoever are hereby requested to claim the same from the date of the publish of this public notice within 15 days in writing, failing which is claim of the such person /or parties if any, will be deemed to have been waive and/or abounded which please note.

PUBLIC NOTICE

Date: 03/08/2023 (Mr. Vinod Y. Mishra Advocate High Court Mumba D-1, Sudha Hospital, L.R. Plaza Gokuldham Goregaon (E) Mumbai-63 Email -vinodllb67@yahoo.com / Mob. 9892164889

Consolidated

lune 2023|Mar 2023| June 2022| Mar 2023

4717.06 | 4,699.44 | 4,716.87 | 18,763.58

(60.78)

(59.16)

(74.06)

224.00

(0.53)

(270.74)

(231.36

224.00

(2.42)

N. S. Marshall

Previous vear

ended

(1,246.72)

(1,246.72)

(1,246.72)

(1,195.91)

10.31

(34,207.65)

(34,197.34)

1,06,700.27

(3.22)

(1,209.33)

(1,209.33)

0.10

0.20

1.25

1.63

0.71

0.32

366.11

0.18

6.44

Managing Director DIN: 00085754

Quarter Ended

30th | 31st | 30th

148.31

218.72

1.26

For and on behalf of the Board of Directors

Corresponding

ended in the

previous yea

INR in lakhs INR in lakhs INR in lakhs

2,039.86

2,039.86

2,039.86

2,049.32

10.31

(30,962.42)

(30,952.11)

1,18,809.55

(4.00)

1,978.68

473.53

0.43

0.86.

1.35

1.49

0.66

0.42

166.01

0.09

11.95

27,281.36 58,028.58

30/06/2023 30/06/2022

(Unaudited)

24,376.24

(1,130.00)

(1,130.00)

(1,130.00)

(1,117.30)

10.31

(35,324.95)

(35,314.64)

1,09,113.31

(3.15)

(1,096.11)

(1,096.11)

(0.12)

(0.18)

1.24

1.64

0.72

0.31

312.56

0.08

(1.18)

a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the

Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is

available on the website of the Stock Exchange viz. www.bseindia.com. The same is also

b) For the other line items referred in Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 pertinent disclosures have been made to BSE Limited and

Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

available on the Company's website viz. www.joyvillehomes.com

can be accessed on www bseindia com

बँक ऑफ बडोदाप्रमाणपत्र धारव विरुध्द मे. मॅग्नम स्टील आणि इतर ...प्रमाणपत्र कर्जदार

मागणी सूचना सन्माननीय पीठासिन अधिकारी, **डीआरटी-।** मुंबई, यांनी निर्गमित केलेल्या ओ.ए. क्र. २६५ सन २०१७ च्या संदर्भात कॅश क्रेडिट सुविधे अंतर्गत रु. १०२,४६,४८,६१८.७५ पैसे. (रुपये एकशेदोन कोटी सेहेचाळीस लाख अञ्चाळीस हजार सहाशे अठरा आणि पंच्याहत्तर पैसे) मासिक आधारे **द.सा. १३.४०%** दराने पुढील व्यासज सह ची रक्कम येणे आहे.

भारत सरकार

वित्त आणि निगम व्यवहार मंत्रालय

आर्थिक व्यवहार विभाग (बँकिंग विभाग)

मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. 1, मुंबई येथे.

वसुली अधिकारी, डीआरटी-१ च्या कार्यालय

२ रा मजला, एमटीएनएल भवन, कुलाबा मार्केट जवळ, कुलाबा, मुंबई ४०० ००५.

पुनर्प्राप्ती कार्यवाही क्र. १२१ सन २०२२

निशानी क

पुढील तारिख: २१.०८.२०२३

तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून पंधरा दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी लाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल

वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व :-(ए) निष्पादन प्रक्रियेच्या सदर सूचनेनंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता देय असे व्याज. (बी) सदर सुचनेची बजावणी आणि थकीत रकमेच्या वस्लीकरिता करावयाच्या इतर प्रक्रिया आणि सूचनेच्या संदर्भातील सर्व खर्च, प्रभार आणि परिव्यय.

गझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने **२१ जुलै, २०२३** रोजी दिले

(अजित त्रिपाठी) वसुली अधिकारी

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. १, मुंबई **१. मे. मॅग्नम स्टील,** कार्यालय येथे ६०२, सिमरन प्लाझा, खार रोड, ३रा आणि ४था रोड चे कॉर्नर

हॉटेल रीगल एन्क्लेव्हच्या बाजुला, खार (पश्चिम), मुंबई-४०००५२. २. श्री. किशोर गांधी, कार्यालय येथे ५०३, ५वा मजला, पाम ग्रोव्ह को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. १५ए पूर्वा मार्ग रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४.

३. श्री. कुणाल गांधी, कार्यालय येथे ५०३, ५वा मजला, पाम ग्रोव्ह को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. १५ए इस्ट ॲव्हेन्यू रस्ता, सांताऋूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४.

४. सौ. रूपा के. गांधी, कार्यालय येथे ५०३, ५वा मजला, पाम ग्रोव्ह को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि. १५ए इस्ट ॲव्हेन्यू रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४.

श्री. भुमित के. गांधी, येथे ५०३, ५वा मजला, पाम ग्रोव्ह को-ऑप. हाउसिंग सोसायटी लि १५ए इस्ट ॲव्हेन्यू रस्ता, सांताक्रूझ (पश्चिम), मुंबई-४०००५४.

.....प्रतिवादी

ई-लिलाव नि विक्री करिता जाहीर सूचना (परिशिष्ट-IV ए)(नियम ८(६) सिक्युरिटायक्षेत्रन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्त्रियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटो इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अंतर्गत आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड (पूर्वी इंडिंट इन्फोलाईन हार्ऊसिंग फायनान्स लि. अशी ज्ञात) (आयआयएफएल-एचएफएल) कॉर्फोट कार्यालय प्लॉट क्र. १८, उद्योग विहार, फेज-IV, गुरगाव - १२२०१५ (हरियाणा) आणि **शाखा कार्यालय येथे:** आयआयएफएल हाऊस, सन इन्फोटेक पार्क रोड क्र. १६४, प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्टियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे-४००६०४ कडे गहाण स्थावर मिळकतीची विक्री. ज्याअर्थ आवआयएफएल - एचएफएल चा प्राधिकृत अधिकानार्यानी (एओ) आवआयएफएल -एचएफएल ची थकबाकी बसुत करण्यासाठी 'वे आहे जेथे आहे तत्वाने आणि वे आहे जसे आहे तत्वाने 'तिज्या विक्रीच्य हकासह खालील कर्ज खाते/प्रास्पेबट क्र. मधील ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत जारी सूचनेला अनुसरून खालील मिळकत/तींचा कब्जा पेतला आहे. विक्री वेबसाईट: www.bankeauctions.com येथे

पुरावलल्या इ–ाललाव फ्लटफाम माफत ।	म्मस्वाक्षराकाराद्वार करण्या	त यइल.			
कर्जदार/सह-कर्जदार/	मागणी सूचन	π	स्थावर मिळकत/	प्रत्यक्ष कब्जा घेतल्याची	राखीव
हमीदार	तारीख आणि रव	र कम	तारण मत्तेचे वर्णन	तारिख	किंमत
१. श्री. लक्ष्मीनारायण रामचंद्र भट्टड	१६-ऑगस्ट-२	०२१	प्लॉट क्र. २७०, वाळकेश्वर रोड, ग्रॅण्ट रोड, मुंबई,	३१-ऑक्टो२०२२	स. ६,००,००,०००/−
२. श्री. भगवानदास रामचंद्र भट्टड	रु. ११,३६,०५,४८४	/- (रुपये	४००००६, महाराष्ट्र, भारत येथे स्थित आणि मलबार	o3-जुलै-२o२३	(रुपये सहा कोटी मात्र)
३. श्री. हरिकिशन रामचंद्र भट्टड	अकरा कोटी छत्तीस लाख	व्र पाच हजार	आणि कुंबाला हिल विभागाच्या सी.एस. क्र. ३ आणि ७	तारखेरोजीस एकूण थकबाकी	
४. श्री. जयंत भगवानदास भट्टड	चारशे चौऱ्याऐंशी मात्र)		वर बांधकामित ए-१ को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी	रु. १३,६९,४८,०५५/- (रुपये	
५. सौ. जयश्री लक्ष्मीनारायण भट्टड	बोली वाढीव रक्कम रु.		लि. शी संबंधित ए-१ अपार्टमेंट अशा ज्ञात	तेरा कोटी एकोणसत्तर लाख	इसारा अनामत रक्कम
६. सौ. मंजु हरिशकुमार भट्टड	६,००,०००/- (रुपये सहा लाख		बिल्डिंगमधील स्थित १०व्या मजल्यावरील फ्लॅट क्र.	अट्ठेचाळीस हजार पंचावन्न मात्र)	(इअर) रु.
७. आरएमबी इव्हेंट मॅनेजमेंट प्रा.	मात्र)		१०३, मोजमापित अंदाजे ११८५ चौ.फूट (चटई क्षेत्र)		६०,००,०००/- (रुपये
लि.			आणि १ क्र. मोकळे पार्किंग क्षेत्र/स्लॉट एरिया		साठ लाख मात्र)
८. श्री. हरिशकुमार रामचंद्र भट्टड			मोजमापित अंदाजे २१६ चौ.फूट (१८ x १२) धारक		
एस. (प्रॉस्पेक्ट क्र. ८४१००५,			मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग. (सुपर बिल्टअप		
७७२२३८, ७६९१३१ आणि			क्षेत्र मोजमापित १४८१ चौ.फूट.)		
989990)					
मालमत्तेची तपासणीची	तारीख:	,	इअर शेवटची तारीख:	ई-लिलावाची तारीख/वेळ	
२९-ऑगस्ट-२०२३, स. ११०	० ते दु. १४००	1	३१-ऑगस्ट-२०२३ सायं. ५ पर्यंत	०४-सप्टें२०२३, स. ११००	ते दु. १३०० पर्यंत
			A	0	

प्रदान कराये. टीप: प्रत्येक मिळकत/तारण मत्तेकरीता प्रदान लिंक वेगवेगळी आहे. तुम्ही जाहीर लिलावाद्वारे तुम्ही खांदी करण्यास इच्छुक मिळकत/तारण मिळकतीची लिंक वापरत असल्याची खात्री करायी. यशस्यी बोलीवरील सर्व थकबाकी देव आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खाटाचान प्रयोग खालीलप्रमाणेः ए) खाट्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बैंक के स्वापन ाव ः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, सी) खाते क्र.: प्रॉस्पेक्ट क्र. द्वारे ९९०२८७९xxxxxx, डी) आयएफएससी कोड : SCBL0036001, इ) बँक पत्ताः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक, ९० एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई–४०००९

अटी आणि शर्ती:-ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदरांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तथा करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदरांनी वरील नमूद शाखा कार्यालवात इअसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतीसह त्यांचे निविदा प्रपत्र पाठविणे/साद्रर करणे आवश्यक आहे. बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविणे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटामध्ये केल्यास, समाप्तीचा वेळ

आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

जनाजान र निर्माटकराण स्वर्ण करिया है। अपने स्वर्ण होता (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकॉनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवस्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे. खंदिदानाने सेस, प्रयोग्य मुहोक शुल्क आणि कोणतीही अन्य वैधानिक धकबाकी किया इतर धकबाकी जसे की पालिका कर, बीज प्रभार, जमीन आणि मिळकतींची संबंधित सर्व कर आणि द्रासह इतर

अनुषांगिक खर्च, प्रभार भगयचे आहेत. बोलीदरांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईट https://bankeauctions.c

आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सङ्घा देण्यात येत आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावायरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवटादार ई-मेल आयडी : support@ban

@7291981124/25/26 यांना संपर्क करू शकता

@7291981124/25/26 याना संपर्क करू शकता.
मिळकत्तीचा नयनील, मिळकतिची विसेक्षण आणि ऑनलाईन बोली इ. च्या संबंधित कोणत्याही शंकेकरीता आयआयएफएल एचएफएल टोल फ्री क्र. १८०० २६७२ ४९९ येथे स.९.३० या.
ते १८:०० या. रोजी सोमयार ते गुक्रवार दरम्यान संपर्क किंवा ईमेल: auction.hl@iifl.com येथे ईमेलद्वारे संपर्क करू शकतात
वरील सदर कर्नदार्गान ७ दिवसात प्रत्यक्ष कर्या घेलेळी तारण मनेमध्ये असलेल्या प्रगुती बस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येते आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफएल कोणत्याही परिस्थितीत
प्रिक्कतिच्या नुक्कतानीसाठी जवाबदार राहणाप नाही.
पुढे कर्जदार्गाना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कस्तु केली तर बरील सदर वस्तु कायबासुसार विकल्पात येतील.

वरील विहित बेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रद्द करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम करण्यात येईल आणि

मिळकत पन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल एओ यांनी कोणतेही कारण न देता निविदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रह करण्याचा हक्ष राखून ठेवला आहे. निविदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्यास आयआयएफएल

११. एआ थानी कागवहां कारण न दता ानावदा/तिलावाच्या अटा आणा तता नदत्त्वा नवना पुर कन्याना हुन उन्हरू उन्हरू जन्य का स्वाप्त का निवस होता.

एचएफएच्या एओवा निर्णय अतिन सहित.

सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप नियम (१) अन्वये १५ दिवसांची विक्री सूचना

कर्वदारांना निवदा/लिलावाच्या तारखेपूर्व तारखेपूर्व व्याज आणि अनुसांगिक खर्चाह बतील नमूद रक्कम चुकती काण्यासाठी याद्वारे सूचीत काण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकतीच्या लिलाव/विक्री करण्यात वेईल आणि उर्विरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसुल करण्यात येईल. ठेकाणः मुंबई, दिनांकः ०३-ऑगस्ट-२०२३ सही / - प्राधिकत अधिकारी, आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

मागणी सूचना

(आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेञ्चन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (२) अंतर्गत सूचना, सुरक्षा हित (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ३(१) सह वाचण्यात येत आहे)

सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंडरेस्ट ॲक्ट, २०२२ च्या १३(२) अंतर्गत ('हा कायदा') सिक्युरिटी इंडरेस्ट (अंमलबजावणी) नियम २००२ च्या नियम ३(१) सह वाचल आहे ('तो नियम') आणि उक्त कायद्याच्या कलम १३(१२) अन्वये दिलेल्या अधिकारांचा वापर करुन उक्त नियमाच्या नियम ३ सह वाचण्यात येत आहे आणि त्या अनुशंघाने, VSJ (इन्ब्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड 'VSJ') च्या अधिकृत अधिकाऱ्याने १५ जून २०२३ रोजी डिमांड नोटिस जारी केल्या आहेत. सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये रु.३४५.९२.२८.७६७/- (रुपये तीनशे पंचेचाळीस कोटी ब्याण्णव लाख अञ्चावीस हजार सातशे सदसष्ट) च्या १३ जन २०२३ पर्यंत थकबाकी आहे आणि थिकत कर्जाच्या रकमेची मागणी करण्यात येत आहे. पुढील कोणत्याही व्याजासह, नॉन-कंप्लायन्स चार्जेस, आनुषंगिक खर्च आणि इतर कोणतेही शुल्क इ. १४ जून २०२३ पासून दायित्वाची पूर्ण परतफेड केल्याच्या तारखेपर्यंत २९ सप्टेंबर २०२२ रोजी कर्ज खात्याचे नॉन-पर्फोर्मिंग असेट ('NPA') म्हणून वर्गीकरण करण्यात आले आहे.

कर्जदार, कॉपीरेट गॅरंटर/गहाण ठेवणाऱ्यानी स्थावर मालमत्तेची (सुरक्षित मालमत्ता) सुरक्षा प्रदान केली आहे. ज्याचे तपशील खाली वर्णन केले आहेत. कर्जदार, कॉर्पोरेट गॅरंटर/ठेवणाऱ्यांनी तसेच सामान्य जनतेला याद्वारे सचित केले जाते की, खार्ल स्वाक्षरी केलेल्यांनी या कायद्याच्या तरतुर्दीनुसार खालील कर्जदार, कॉर्पोरेट गेरंटर/गहाण ठेवणाऱ्या यांच्यांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. जर खालील कर्जदार, कॉपीरेट गॅरंटर/गहाण ठेवणाऱ्यानी या नोटीसच्या प्रकाशनाच्या तारखेपासून ६ व दिवसाच्या आत येथे नमूद केलेल्या थकबाकीची परतफेड करण्यात अयशस्वी ठरले तर, अधोस्वाक्षरीकरत्यांना १३(१२) कलम च्या अंतर्गत प्रदान केलेल्या कोणत्याही अधिकारांचा वापर करण्यास प्रतिबंध केला जाईल. सांगितलेले कायदा आणि पूर्ण परतफेडीच्या तारखेपर्यंत पुढील व्याज आणि खर्चासह वरील नमूद केल्याप्रमाणे देय आणि देय रक्कम वसूल करण्यासाठी उक्त अधिनियमाच्या कलम १३ च्या उप कलम (४) अंतर्गत निर्धारित केलेले कोणतेही किंवा सर्व उपाय सुरु करण्यात येत आहे. तरी, सल्ला देण्यात येत आहे कि सर्वसाधारणपणे जनतेला येथे खाली वर्णन केलेल्या मालमत्तेशी/संपत्तीशी व्यवहार न करण्याचा सल्ला दिला जातो.

कर्जदाराचे नाव आणि पत्ते, कॉर्पेरिट गॅरंटर/गहाण ठेवणार, आणि कर्ज खाते क्रमांक ०००३६९४४ च्या सुरक्षित मालमत्तेचे

१. केमेक्स गुड्स प्रायव्हेट लिमिटेड, डी.जे. घर, पहिला मजला, जुना नागरदास रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९ ('कर्जदार')

२. गेलॉर्ड कमर्शियल कंपनी लिमिटेड, बी/४, विल्सन हाऊस, ओल्ड नागरदास रोड, अंधेरी पूर्व, मुंबई ४०० ०६९ ('कॉपेरिट गॅरंटर/महाण ठेवणार')

१. भूधारक सर्वेक्षण क्र. २९, हिस्सवा क्र. २(अ), २(बी), ३,४ (भाग) आणि ८ (भाग) संबंधित सीटीएस क्र. ७३१,

७३१ (१ ते ३) गाव — अंधेरी येथे २११९.९२ चौ. मी. क्षेत्र, गेलॉर्ड कमर्शियल कंपनी लिमिटेडच्या मालकीचे आहे. २. सव्हे नं. २९ येथे सध्या 'डीजे हाऊस' नावाच्या इमारतीत २०,७०० चौरस फुट चटई क्षेत्रफळ असलेली मालमत्ता गहाण ठेवण्यासाठी विशेष शुल्क आकारले हिस्सा क्र.२(अ), २(बी), ३,४,(भाग) आणि ७ (भाग) संबंधित सीटीएस क्र. ६३१,६३१ (१ ते ३) गाव – अंधेरी, तालुका अंधेरी, मुंबई येथे गेलॉर्ड कमर्शियल कंपनी लिमिटेडच्या मालकीचे खाली तपशीलवार आहे.

A. इमारत क्रमांक संलग्नकचा संपूर्ण २रा, ३रा आणि ४था प्रत्येक मजल्यावरील चटईक्षेत्र ४,००० चौ.फू. क्षेत्र.

B. इमारत क्रमांक १ चा संपूर्ण तळमजल्प चटईक्षेत्र २,३०० चौ. फूट क्षेत्र.

C. इमारत क्रमांक १ वा संपूर्ण ४था आणि ५वा मजला ३,२०० वौ. फूट क्षेत्र प्रत्येक मजल्यावरील.

कृपया लक्षात घ्या की उक्त कायद्याच्या १३ च्या उपकलम १३ नुसार कर्जदार, जामीनदार आणि गहाण ठेवणार यांना वर केलेल्या कोणत्याही सुरक्षित मालमत्तेचे हस्तांतरण आणि/किंवा विक्री, भाडेपट्टयाने किंवा अन्यथा, VSJ ची पूर्व लेखी संमती न घेता आणि व्यवहार करण्यापासून प्रतिबंधित केले आहे आणि कोणत्याही कायद्याचे पालन न करणे हे उक्त कलम २९ अंतर्गत कायद्याचे उल्लंघन आहे.

उक्त नियमाच्या नियम (५) अनुसार, आम्ही याद्वारे सांगितलेल्या कलम १३(८) च्या तातुर्दीकडे आपले लक्ष वेधत आहोत कायदा ज्याच्या अंतर्गत कर्जदार, जामीनदार आणि गहाण ठेवणार यांना सार्वजनिक लिलावासाठी नोटीस प्रकाशित होण्याच्या तारबेपवीं कोणत्यादी बेली सरक्षित भनकोच्या देय रकपेची निविदा देखन किंवा भारेपदी असाईनमेंट किंवा सरक्षित मालमत्तेची विक्री य मार्गाने हस्तातरणासाठी सार्वजनिक किंवा खाजगी करारातून कोटेश्चन किंवा निविदा आमंत्रित करून 'सुरक्षित मालमत्ता' ची पूर्तता करण्याचा अधिकार आहे.

नोटीस VSJ चे अधिकार आणि इतर सर्व कायद्यांतर्गत त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या उपायांवर पूर्वग्रह न ठेवता जारी केली गेली आणि त्यापैकी कोणत्याहीची सूट म्हणून त्याचा अर्थ लावला जाणार नाही. कर्जदार, जामीनदार आणि गहाण ठेवणार VSJ ला देव असलेल्या आणि देव असलेल्या रकमेसाठी आणखी मागण्या मांडण्याचे अधिकार VSJ राखुन ठेवत आहे. या नोटीशी संबंधित सर्व पत्रव्यवहार अधिकृत अधिकाऱ्याला, G-१२, तळ मजला, रहेजा सेंटर, २१४ फ्री प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१ येथे संबोधित करणे आवश्यक आहे.

दिनांक - ०३.०८.२०२३ (अधिकत अधिकारी)

CARLTON S Skybags THE NEW PICE OF MUSINESS CAPRESE MOVE IN STYLE ARISTOCRAT ALFA

व्ही .आय.पी. इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पाचवा माळा, डिजीपी हाऊस, ८८-सी, ओल्ड प्रभादेवी रोड, मुंबई - ४०० ०२५. सीआयएन: एल२५२००एमएच१९६८पीएलसी०१३९१४

टेलि: ०२२-६६५३९००० फॅक्स: ०२२-६६५३९०८९ ई-मेल -investor-help@vipbags.com; वेबसाइट:www.vipindustries.co.in

३० जून २०२३ राजी संपलेल्या तिमाही अलेखापरिक्षित एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

तपशील		तिमाही (अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित
		(अलेखापरिक्षित)	(abrambl ora
	2		
	३० जून २०२३	३० जून २०२२	३१ मार्च २०२
प्रवर्तनातून महसूल	६३६.१३	५९०.६१	२०८२.३२
कच्चा माल			
ए) वापरलेल्या सामग्रीचा खर्च	१९६.०९	२०७.७०	७५६.३९
बी) व्यापारातील मालाची खरेदी	१३७.७४	६७.७४	३१५.५०
सी) व्यापारातील मालसाठा व प्रगतीपथावरील कामे, तयार			
मालाचा वस्तूसूचीतील बदल	(१२.४०)	२०.२७	(५३.०८)
स्थिर खर्च	२३४.१०	१९२.२९	७४९.७१
अन्य उत्पन्न	२.६४	હ.૦५	१७.०८
व्याज, घसारा आणि करापूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए)	१०९.०२	१२४.६६	२९८.६७
कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्व			
कालावधीसाठी निळ्वळ नफा/(तोटा)	५१.५९	८५.१०	२२८.७४
करच्या आधीच्या कालावधी पासून निव्वळ नफा/(तोटा)	७७.३७	१००.१०	१९६.५३
करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा / (तोटा)			
(असाधारण बाबींनंतर)	५७.७५	६९.१०	१५२.३४
कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न / (तोटा)	५७.९०	६४.७४	१३९.१९
इक्विटी भागभांडवल	२८.३४	२८.३०	२८.३३
राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) लेखापरिक्षित			
ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे	_	-	६१३.३६
मूलभूत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस) (रु)	8.06	8.66	१०.७६
सौमिकृत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस) (रु)	४.०६	४.८६	१०.७२
	बी) व्यापारातील मालाची खरेदी सी) व्यापारातील मालसाठा व प्रगतीपथावरील कामे, तयार मालाचा वस्तू सूचीतील बदल स्थिर खर्च अन्य उत्पन्न व्याज, घसारा आणि करापूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए) कर, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बाबींपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) करच्या आधीच्या कालावधी पासून निव्वळ नफा/(तोटा) करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बाबींनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) इक्विटी भागभांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे	बी) व्यापारातील मालाची खरेदी सी) व्यापारातील मालाची खरेदी सी) व्यापारातील मालाची खरेदी मालाचा वस्तूसूचीतील बदल (१२.४०) स्थिर खर्च अन्य उत्पन्न व्याज, घसारा आणि करापूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए) कर, अपवादात्मक आणि/ किंवा असाधारण बार्बीपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) करपश्चात कालावधी पासून निव्वळ नफा/(तोटा) करपश्चात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बार्बीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) इक्विटी भागभांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे मूलभूत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस)(रु)	बी) व्यापारातील मालाची खरेदी सी) व्यापारातील मालाची खरेदी सी) व्यापारातील मालाची खरेदी मालाचा वस्तूसूचीतील बदल स्थर खर्च अन्य उत्पन्न व्याज, घसारा आणि करापूर्वीची कमाई (ईबीआयटीडीए) कार, अपवादात्मक आणि/किंवा असाधारण बार्बीपूर्व कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) करपश्चात कालावधी पासून निव्वळ नफा/(तोटा) अस्रधात कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (असाधारण बार्बीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (असाधारण बार्बीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (असाधारण बार्बीनंतर) कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्पन्न/(तोटा) (व्याधीत (पुनर्मूल्यांकन राखीव निधी वगळून) लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शवल्याप्रमाणे मूलभूत प्रतीसमभाग प्राप्ती (ईपीएस)(रु)

लेखापरिक्षण समितीने शिफारस आणि पुनर्परिक्षित केले आहेत आणि ऑगस्ट ०२, २०२३ रोजी झालेल्या संबंधित सभेमध्ये संचालव मंडळाने अभिलिखित केले आहेत आणि दरुस्त केल्याप्रमाणे.

वरील मजकर सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ व ५२ अंतर्गत स्टॉक एक्सचेन्जकडे दाखल केलेल्या तिमाहीच्या वित्तीय निष्कर्षांचा सविस्तर उतारा आहे. तिमाहीच्या आणि अर्ध वार्षिक पर्यंतचे वित्तीय निष्कर्षांचा संपूर्ण फॉरमॅट <u>www.nseindia.com</u>आणि <u>www.bseindia.com</u> या स्टॉक एक्सचेन्जच्या संकेतस्थळावर आणि www.vipindustries.co.in या कंपनीच्या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे.

हे विवरण कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलाम १३३ नुसार विनिद्रिष्ट केलेल्या कंपनीज (भारतीय लेखा मानक) नियम २०१५ च्या अनुषंगाने आणि प्रयोज्य असतील तेवढ्या प्रमाणात अन्य मान्यताप्राप्त लेखा पद्धती आणि धोरणे यानुसार बनवले आहे.

r) स्वतंत्र वित्तीय निष्कर्षा बाबत अधिक माहिती खालीलप्रमाणे

			(रु करोडमध्ये)
		संपलेली	संपलेली	संपलेले वर्ष
अनु.	तपशील	तिमाही	तिमाही	
क्र.		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
		३० जून २०२३	३० जून २०२२	३१ मार्च २०२३
१)	प्रवतर्नातून महसूल	६२२.२३	५६३.२३	२,०१९.५३
٦)	कर, अपवादात्मक आणि / किंवा असाधारण बाबींपूर्व	३५.०२	९२.०६	१७८.३८
	कालावधीसाठी नफा / (तोटा)			
₹)	करपूर्व नफा (पीबीटी)	६०.८०	१०७.०६	१९३.३८
४)	करपश्चात निव्वळ नफा / / (तोटा)	४५.९०	८२.८३	१६०.९३
(ب	कालावधीसाठी एकूण सर्वंकष उत्त्पन्न	४६.६१	८१.४४	१५८.९८

संचालक मंडळाच्यावतीने दिलीप जी . पिरामल स्थळ : मंबर्ड तारीख :ऑगस्ट ०२, २०२३ डीआयएनं ०००३२०१२

RAVINDRA ENERGY LIMITED

For and on behalf of the Board of Directors of

Joyville Shapoorji Housing Private Limited

CIN: U70109MH2007PTC166942

Sriram Mahadevan

DIN: 08028238

Regd. Office: BC 105, Havelock Road, Camp, Belgaum-590001, Karnataka, India Tel. No: +91-831-2443225/226/227 | Fax No: +91-831-2443224 | CIN: L40104KA1980PLC075720 | Website: www.ravindraenergy.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

(₹ in Million, except per share data)

			STAND	ALONE		CONSOLIDATED			
Sr.	Particulars	G	uarter ende	d	Year ended	G	uarter ende	d	Year ended
No.	Faiticulais	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23	30.06.23	31.03.23	30.06.22	31.03.23
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue	202.13	225.20	24.60	282.22	577.79	1,139.47	2,318.18	2,526.33
2	Net Profit before tax (before Exceptional Items)	39.32	(83.83)	9.62	40.44	63.56	107.87	15.22	218.24
3	Net Profit before tax (after Exceptional Items)	39.32	(83.83)	9.62	40.44	63.56	107.87	15.22	218.24
4	Net Profit after tax (after Exceptional Items)	39.58	(83.58)	10.29	42.22	34.50	87.05	12.69	166.98
5	Total Comprehensive Income for the period {Composing Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	39.58	(84.07)	10.29	41.74	34.50	86.57	12.69	166.50
6	Equity Share Capital (Face Value of ₹ 10/- each)	1,376.80	1,376.80	1,344.80	1,376.80	1,376.80	1,376.80	1,344.80	1,376.80
7	Other Equity	-	-	-	(256.62)	-	-	-	373.94
8	Earnings Per Share (Face Value of ₹ 10/- each) (not annualised) (In ₹)								
	(i) Basic	0.29	(0.62)	0.08	0.31	0.26	0.65	0.10	1.24
	(ii) Diluted	0.29	(0.62)	0.08	0.31	0.26	0.65	0.10	1.24
	T1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1 1							1 00	

Note: The above is an extract of the detailed format of financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the unaudited financial results are available on the stock exchanges websites (www.bseindia.com) and on company's website (www.ravindraenergy.com)

> For Ravindra Energy Limited Sd/-**Executive Chairperson**



Tests you can trust

THYROCARE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L85110MH2000PLC123882

Reg. Off: D-37/1, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703 Corp. Office: D-37/3, TTC Industrial Area, MIDC, Turbhe, Navi Mumbai- 400 703

Phone: 022- 2762 2762 Fax: 022- 2768 2409 | www.thyrocare.com | Email: investor_relations@thyrocare.com

Extract of Unaudited Consolidated / Standalone Financial Results for the Quarter ended 30 June, 2023

(₹ in Crores)									
		Consolidated				Standalone			
Sr. No.		Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)		Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)	Quarter Ended 30.06.2023 (Unaudited)		Quarter Ended 30.06.2022 (Unaudited)	Year Ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	134.89	135.88	127.79	526.67	123.61	124.82	119.24	486.46
2	Net Profit for the period before tax (before Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	24.78	16.92	27.75	87.41	24.27	14.82	26.56	81.07
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items, share of profit/(loss) of associate)	24.90	17.24	28.01	88.59	24.27	14.82	26.56	81.07
4	Net Profit for the period after tax	17.25	12.49	21.73	64.36	16.73	9.93	20.12	56.97
5	Total Comprehensive Income for the period	17.40	13.71	21.94	65.89	16.89	11.15	20.33	58.51
6	Equity Share Capital (Face Value per Share: ₹ 10/- each)	52.93	52.93	52.90	52.93	52.93	52.93	52.90	52.93
7	Other Equity				481.37				468.11
8	Basic and Diluted Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised)								
а	Basic:	3.26	2.36	4.11	12.16	3.16	1.88	3.81	10.77
b	Diluted :	3.25	2.36	4.10	12.14	3.16	1.88	3.80	10.75

Notes:

- 1) The above financial results of the Company were reviewed and recommended by the audit committee on 1st August 2023 and subsequently approved by the board of directors at its meeting held on 1st August 2023.
- 2) The above is an extract of the detailed format of Consolidated /Standalone Financial Results for the Quarter ended 30th June 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 47 and Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Consolidated/Standalone Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com. The same is also available on the company's website viz. www.thyrocare.com

By Order of the Board For Thyrocare Technologies Limited

Rahul Guha Managing Director and CEO Din: 09588432

Place: Mumbai Date: 2nd August 2023

Place: Mumbai Date: 1st August, 2023